

संविधान बचाव, CAA-NRC हटाव!

‘आम्ही भारताचे लोक, भारताचे एक लोकशाही, समाजवादी, धर्मनिरपेक्ष . . .’

ह्या शब्दांनी सुरुवात होणारे भारताचे संविधान म्हणजे केवळ त्यातील शब्द नव्हेत, तर या देशातील व्यक्ती केंद्रस्थानी मानून, स्वातंत्र्य आणि समतेची आस धरणारा एक जिवंत दस्तावेज आहे. ज्या देशाची पायाभरणी समता, एकता, बंधुता, धर्मनिरपेक्षता यांसारख्या मूल्यांनी झालेली आहे, त्या देशात धर्माच्या नावाने भेदभाव करणारा आणि भारतीय संविधानाला पायदळी तुडवणारा नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizenship Amendment Act: CAA) केंद्रातील भाजप सरकारने संसदेतील बहुमताच्या जोरावर नुकताच मंजूर केला. तसेच राष्ट्रीय नागरिकत्व नोंदवही (National Register of Citizenship: NRC) देशभरात लागू करण्याचे जाहीर करण्यात आले. या कायद्यांमुळे देशात धर्मांध राजकारण वाढेल आणि आपल्याच देशात परक्यासारखं रहावं लागेल ह्या धोक्यांमुळे देशभरातील जनता या कायद्यांविरोधात एकवटली आहे.

आमचा नागरिकत्व दुरुस्ती कायद्यास (CAA) विरोध कशासाठी?

मुस्लिम वगळता इतर सर्वांना भारताचं नागरिकत्व दिलं जाईल, असं या कायद्याच्या मसुद्यात नमूद करण्यात आलंय. त्यामुळे खुद्द सरकारच धर्माच्या आधारावर एखाद्या कायद्यात भेदभाव करत आहे जे राज्यघटनेच्या विरोधात आहे. हा कायदा पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या तीन देशात धार्मिक छळ झाल्यामुळे २०१४ नंतर भारतात शरणार्थी म्हणून आलेल्या मुस्लिम सोडून अन्य सर्व धर्मियांना भारतीय नागरिकत्व देण्याचे आश्वासन देतो.

भारतीय संविधान धर्मनिरपेक्षता आणि बहुसांस्कृतिक एकतेचा पुरस्कार करते. तसेच धर्म, पंथ, जाती, भाषा, लिंग यावरून कसल्याही भेदभावाला नकार देते. मुस्लिम शरणार्थींना भारतीय नागरिकत्व नाकारून CAA संविधानाच्या मूलभूत तत्वांनाच सुरंग लावत आहे. त्यामुळे हा कायदा संविधानविरोधी आहे आणि कायद्याला मंजूरी देणारे हे देशद्रोही आहेत.

NRC मुळे प्रत्येकाला आपलं भारतीयत्व सिद्ध करावं लागणार!

NRC लागू झाल्यास भारतात पिढ्यान्पिढ्या राहात आलेल्या लोकांना आपले भारतीयत्व सिद्ध करावे लागणे ही खरंतर एक अपमानास्पद बाब आहे. ज्यांच्या मतांवर सरकार निवडून आले आहे त्यांनाच आता आपले भारतीयत्व सिद्ध करावे लागणार आहे. त्याशिवाय प्रत्येकाकडे रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड असताना देखील परत एकदा आपले भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्याची गरजचं काय?



NRC फक्त मुस्लिमविरोधी नाही तर भारतातील सर्व कष्टकरी-गरीब जनतेविरोधी आहे!

वरवर पाहता मुस्लिमविरोधी वातावरण तयार करणारा हा कायदा खरंतर सर्वच गरीब, कष्टकरी, आदिवासी, दलित विरोधी आहे. आपले भारतीयत्व सिद्ध करण्यासाठी जी कागदपत्रे लागतील ती या देशातल्या बहुसंख्य जनतेकडे नाहीत त्यासाठी त्यांना मोलमजुरी-कामधंदा बाजूला टाकून कुटुंबातील सर्वांची कागदपत्रं गोळा करावी लागणार. झोपडपट्ट्यांत राहाणारे, रोजगारासाठी स्थलांतर केलेले, नैसर्गिक आपत्तीग्रस्त (पूर, आग, भूकंप), प्रकल्पांमुळे विस्थापित झालेले, भटके-बेघर, दलित-आदिवासी-गरीब-कष्टकरी, विवाहित स्त्रिया यांकडे आवश्यक ती कागदपत्रे असण्याचे प्रमाण नगण्यच. अशा लोकांना त्यांचे नागरिकत्व सिद्ध करता येणार नाही. मग हिंदू असो वा मुस्लिम, दलित-आदिवासी असो वा शेतकरी त्यांची रवानगी बंधक छावण्यांमध्ये केली जाईल. कोट्यवधी कुटुंबांची ताटातूट होईल. आसाममधील बंधक छावण्यांत आजही लाखो लोक नरकयातना भोगत आहेत.

आसाममधील NRC चा अनुभव काय?

आसाममध्ये NRC ची प्रक्रिया राबवायला ५ वर्षे लागली असून त्यावर १२२० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. या सर्व प्रक्रियेत तेथील जनतेचे अतोनात हाल झाले. आवश्यक कागदपत्रे जमवण्यासाठी हजारो कुटुंबांना जमिनीचा तुकडा, प्रसंगी घरही विकाने लागले. १९ लाख लोकं त्यांची नागरिकता सिद्ध करू शकले नाहीत. शेवटी त्यांची रवानगी बंधक छावण्यांमध्ये करण्यात आली. या दरम्यान आसाममधील संपूर्ण सरकारी यंत्रणा NRC च्या कामात लावली गेली. ५ वर्षे राज्यातील इतर कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. हीच प्रक्रिया संपूर्ण देशभरात लागू केल्यास हाहाकार उडेल. देशातील जनता फक्त कागदपत्र गोळा करण्यात जुंपली जाईल. पुढच्या किमान १० वर्षांसाठी देशातील सरकारी कामकाज ठप्प होईल. यासाठी अंदाजे ५५,००० कोटी रुपये इतका खर्च येईल.

CAA-NRC मागचं खरं राजकारण काय?

आज देश फक्त मुठभर श्रीमंतांसाठीच चालवला जात आहे. मोदी सरकारने बड्या कंपन्यांना आजवर २० लाख कोटींची कर्जमाफी तसेच दरवर्षी सरासरी ६ लाख कोटींची कर्जमाफी दिली आहे. सरकार फक्त ‘श्रीमंतांचा साथ, श्रीमंतांचा विकास’ करण्यात मन आहे. परिणामी देशातील १% श्रीमंतांकडे देशाची ६०% संपत्ती एकवटली आहे. आणि सर्वात खालच्या ५०% लोकांकडे फक्त २% संपत्ती आहे. मागच्या ४ वर्षांत देशातील डॉलर अब्जाधीशांची संख्या दुपटीने वाढली आहे. अंबानीच्या संपत्तीत दुप्पट तर अदानीच्या संपत्तीत पाचपट अशी घसघशीत वाढ झाली आहे. परिणामी सामान्य जनता बेरोजगारी, महागाई, आर्थिक मंदी, शेतीचे संकट यांमुळे हैराण झाली आहे.

देशाची आजची परिस्थिती काय?

- बेरोजगारी :** सध्या भारतातील बेरोजगारी मागच्या ४५ वर्षातील सर्वाधिक आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एकूण रोजगारांची संख्या घटली आहे—मागील ८ वर्षांत ही संख्या १ कोटीने घटली आहे. सरकारी कार्यालयातील लाखो पदे आजही रिक्त आहेत, सरकारी नोकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात कंत्राटीकरण आणि खाजगीकरण करण्यात येत आहे. फक्त नोटबंदीमुळे असंघटित क्षेत्र पूर्णपणे कोलमडले आहे आणि लाखो लोकांना रोजगार गमवावा लागला आहे.
- महागाई :** पेट्रोल, डिजेल, गॅसच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत. देशातील तेल व नैसर्गिक गॅसचे साठे कवडीमोल किंमतीत अंबानीला दिले गेले आहेत. इंधनावर अतोनात कर लावून सर्वसामान्य लोकांची लूट केली जात आहे.
- शिक्षणाची दैना :** सरकारने शिक्षणावरील सरकारी निधीत मोठी कपात केली आहे, शिक्षणाचे खाजगीकरण केले जात आहे. परिणामी हजारो सरकारी शाळा बंद होत आहेत, उच्चशिक्षण देणाऱ्या संस्थांची (IIT, IIM, IISER) फी दुपटीपेक्षा जास्त वाढली आहे. खाजगी शिक्षणसंस्थांना भरमसाठ फीवाढ करायला मोकळीक दिली गेली आहे. त्यामुळे गरीब, दलित, आदिवासी यांसाठी शिक्षणाची दारे बंद होत आहेत.
- आरोग्य :** सरकारी आरोग्यव्यवस्था जाणीवपूर्वक खराब केली जात आहे. नवीन सरकारी दवाखाने तर उघडले जात नाहीत उलट असलेल्या सरकारी दवाखान्यांचे खाजगीकरण केले जात आहे. औषधोपचारासाठी पैसे नसल्याने गरीब लोकांना कर्ज काढावे लागत आहे किंवा मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. फक्त आरोग्यावर कराव्या लागणाऱ्या खर्चामुळे दरवर्षी लाखो लोक गरीबीरेषेखाली ढकलली जात आहेत. दुसरीकडे आयुष्यमान योजनेच्या नावाखाली लोकांच्या कराचा पैसा विमा कंपन्यांच्या घशात घातला जात आहे.
- शेती संकट :** शेतमालाला हमीभाव न मिळणे, अनुदानकपात, कर्जाचा वाढता डोंगर यामुळे शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. सरकारी धोरणांनी मागच्या अनेक वर्षांत ३.५ लाख शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे. भाजप सरकारने तर २०१६ पासून शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी देणेच बंद केले आहे. शेतीला कंपन्यांच्या घशात घालण्यासाठी सरकार जाणीवपूर्वक शेतकरी विरोधी धोरणे लागू करत आहे.
- आर्थिक मंदी :** देशावर आर्थिक मंदीचे सावट आहे. कागदावर अर्थव्यवस्था वाढीचा दर दशकातील सर्वात कमी ४.५% झाला आहे. अर्थतज्ञांच्या मते हा दर याहुनही खूप कमी आहे. मंदीमुळे वस्तूंच्या मागणीत मोठी घट होत आहे. हजारो उद्योग बंद पडले आहेत. परिणामी लक्षावधी कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. यावर उपाययोजना करण्याचे दूरच, सरकार मंदीचे अस्तित्त्वच नाकारत आहे.

या सर्व प्रश्नांपासून आपले लक्ष भरकटवण्यासाठी भाजप सरकार CAA-NRC सारख्या धर्मांध आणि संविधानविरोधी गोष्टींचा आधार घेत आहे.

फासीवाद आ रहा है, देश की जनता एक हो!

पुणेकर नागरिकांनो, आपला देश भयानक संतंकांतून जात असताना आपण शांत कसे? कोणत्याही देशाचे भविष्य त्या देशातील जनता ठरवते. भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी, देशाची धर्मनिरपेक्षता टिकवण्यासाठी आणि देश बड्या कंपन्यांऐवजी सर्वसामान्य लोकांसाठी चालावा यासाठी जनतेच्या खऱ्या प्रश्नांना घेऊन आपल्याला संघटीतरित्या रस्त्यावर उतरावे लागेल. आज देशभरातील कोट्यवधी जनता CAA-NRC सारख्या संविधानविरोधी कायद्यांविरोधात एकवटली आहे. पुण्यातही सर्व संघटना मिळून CAA-NRC विरोधात एका महारॅलीचे आयोजन केले आहे. सर्व पुणेकरांना आवाहन आहे की लाखोंच्या संख्येने रॅलीत सामील व्हावे.



CAA व NRC विरोधी महारॅली

दिनांक : २९ डिसेंबर २०१९, रविवार वेळ : सकाळी १०:३० वा.
मार्ग : गोळीबार मैदान ते काऊंसिल हॉल (विधानभवन), पुणे

कुल जमाते तंजीम, पुणे

CAA व NRC विरोधी महारॅली नियोजन समिती, पुणे

संपर्क पत्ता: लोकायत, १२९ बी/२, सिंडिकेट बँकेसमोर, लॉ कॉलेज रोड, नळस्टॉपजवळ, एरंडवणे, पुणे - ४११ ००४

☎ ऋषिकेश - 9423507864, अलका - 9067003838